

प्रकरण - पहिले

प्रस्ता वना

प्र करण - प हि ले

प्र स्त्रा व ना

- १. १ प्रास्त्राविक
- १. २ समस्या कथन
- १. ३ तंशोधनाची उद्दिष्टे
- १. ४ तंशोधन अभ्यासाची गत्तव्य
- १. ५ तंशोधन अभ्यासाचे गट्टरध
- १. ६ महत्वाच्या शब्दांच्या कार्यात्मक घाठना
- १. ७ परिष्कल्पना
- १. ८ तंशोधनाची व्याप्ती
- १. ९ तंशोधनाच्या मर्यादा

प्रकरण - पाहिले

प्र तत्ता व ना

१. १ प्रास्ताविक

महाराष्ट्र शासनाने नवीन शैक्षणिक घोरणानुसार १९९६-९७ या शैक्षणिक विषयापासून "मूल्यशिक्षण" हा विषय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर अनिवार्य केलेला आहे. शालेय स्तरावर मूल्यशिक्षण विषय अनिवार्य करावा या संदर्भात तर्व तंबदितांशी शासनाने देऊदेणी व प्रदीर्घ घर्षा केलेली आहे. मूल्यशिक्षण असा स्वतंत्र विषय अनिवार्यपणे शिक्षणियाची आवश्यकता का आहे. त्या अनुष्ठानाने या तंदर्भात घर्षा करण्यात आलेली आहे. वास्तविक पाहता शालेय विषय योजनेनुसार विविध विषयांच्या पाठ्यांशामधून आवश्यक ती मूल्ये प्रत्येक वा अप्रत्यक्षादित्या अध्यापकांच्या अध्यापनातून विद्यार्थ्यांकडे संक्रमित केली जात असतात. विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित केल्या जाणा-या विविध विषयांच्या पाठ्यांशातील अनुसंधानाशी मूल्ये विद्यार्थी अध्ययनातून प्रतिबंधित होतात. आगा त-हेगे विद्यार्थ्यांच्या अध्ययनातून प्रतिबंधित झालेली मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये विकसित होऊन त्यांची मुद्ददो होते. पारंपारिक शालेय अध्यापन अध्ययनाचा हा दृष्टीकोन विचारात घेतल्यानंतर शालेय स्तरावर तर्व विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षण अनिवार्य करण्याचा विचार शासनाने केला. पारंपारिक दृष्टीकोन विषय योजनेच्या पाठ्यांशामधून गावश्यक ती मूल्ये संक्रमित केली जातात हे मान्य करूनही मुद्ददाय अडून असे विषय मुळ केले. तर त्याबाबतची कार्यवाही अधिक परिणामांक होईल झासा दृष्टीकोन हे विषय मुळ करण्यामध्ये शासनाने मांडलेला आहे. शाळेची पाहिली तात्त्विक याकरता उपयोगात आणी जात आहे.

"मुलांना, त्याच्या विचाराला मनाला आकार देवा घेतो तो त्याच्या वयाच्या घंघरा वजापिर्यन्त. ते वय त्यंचे संस्कारक्षम असते. जसे घडवू तसे घडत असते आणि या वयातील संस्कार पुस्ते जात नाहीत. या वयात मुले सक्तीच्या शिक्षणात शाब्देत गुत्तेले असतात. याचाच कायदा देऊन मूल्यशिक्षण संस्कार शाब्देतून देण्याचा ग्रंथंच शासनाने मांजित आहे.

प्रसिद्ध लेखक डॉ. हेमिंगमऱ्यांचे म्हणतात, "ज्या देवाला उज्ज्वल परंपरा आहे तोव देवा शावी काळात स्पैसेत टिळेल. म्हणून आपल्या उज्ज्वल परंपरा, संस्कृती आणण जोपासवी पाहिजे, त्यासाठी मूल्यशिक्षणाची आवश्यकता आहे." ^१

आपल्या सभोवतालच्या प्रगत राष्ट्रांडिंडे आणली दूडती वज्रिली असता आपल्या असे निर्दर्शनात येते की, प्रत्येक राष्ट्रांच्या प्रगतीचा मुळ आधार म्हणजे त्या देवालील मुर्त्तेस्तुत आणि मुश्किल नागरिक आहेत. थोडा तखोल आणि दुरवा विचार केल्यात आज्ञा विद्यार्थी उद्याचा भावी नागरिक आहे. आज्ञा विद्यार्थी उद्याचा नागरिक असल्याने झांग विद्यार्थ्यकिंवा योग्य संस्कार करणे आवश्यक आहे. उद्याच्या प्रगत राष्ट्र उभारणीच्या कार्यात प्रदत करू शकतील असे तुजाण नागरिक कर्व शिक्षणांना घडवायचे आहेत. त्यासाठी शासनाने निर्धारित ऐलंग्या द्वारा नैतिक मुल्यांच्या जाणिलेदे बीजादीपण करणे हे आज्ञाच्या काकाची निर्तीत गरज झाडे. गशा नैतिक मूल्यांचे बाबवडू जर त्या नागरिकांना विद्यार्थी द्वेषूनच मिळाले तर ते प्रगत राष्ट्र उभारणीच्या कार्यात आव्हां नागरिक ठरू शकतील. यानवी बीचनारा नीतीमत्तेला पार

१. वसुधा कामत, प्री. प. न. ऐंडे, गोडन पाठ्य [संपादक गैडल], "गारतीय शिक्षण" [नोव्हेंबर-डिसेंबर १९८८] शिक्षण प्रशिक्षण विषेषांक, शिक्षण गांधीनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, पृष्ठ ५२०.

महत्त्व आहे. नीती हा प्रत्येक विद्यालयाच्या जीवनाचा पाया आहे. मूल्याधारित जीवन स्वरूपेच यशस्वी जीवन होय. नीती म्हणजे सद्वर्तन, प्रत्येकाने इतरांशी कैसे दागावे या विष्णवीचे शिळ्प. यालाच नैतिक शिळ्प असेही म्हणतात. नैतिक शिळ्प म्हणजे दुसरे तिसरे काढी नकून मूल्य जोपासणे होय.

मूल्याचे शिळ्पातील महत्त्व स्पष्ट करताना प्रतिदृष्ट शिळ्पाच्च
श्री डॉ. पी. नाईक Policy and Performance in Indian Education
(1947-1974) या पुस्तकात म्हणतात - "Education is essentially
a three fold process, imparting information, teaching of
skills and cultivating of values. In the present educational
system, the emphasis is almost exclusively on the first of
these objectives.viz. the imparting of information. The
second objective viz. the teaching of skills is partially
attempted and the most important reform relates to the
third objective which has been neglected in the past viz.
the cultivation of values. Let us realize that no education
can be really valuenutral and that if we do not cultivate
the right values, the wrong ones will eventually emerge and
dominate the scene. We must therefore now lay the highest
emphasis in our educational system on the cultivation of
values appropriate to a modern democratic and socialist
society." ²

२. डॉ. मुरेश करंदीकर. "मूल्यशिळ्प", पड्डे प्रकाशन, कोल्हापुर
प्रथम आवृत्ती, १९७५, पृष्ठ ३८५ प.

"मूल्यशिक्षण हे शिक्षणाचे एक अतिशया महत्त्वाचे अंग असून आज आपल्या देवात गुल्यशिक्षणावर विलो शर देण्याची आवश्यकता सर्वेह विचारचेत शिक्षणतज्ज्ञ, पालक इत्यादी आग्रहीपणे प्रतिपादन करीत आहेत. साहजिल्य विद्यार्थ्यांवर कोणती मूळ्ये तंत्रादित करावीत, त्याचा प्राधान्याङ्ग कसा नावावा, वयोगटानुसार किंवा शिक्षणाच्या अवधेजुतार कोणत्या मूल्यांना महत्त्व दयावे या प्रसन्नाची चर्चा सर्वत्र तुल आहे."^३ परंतु याबाबत अद्याप मतभेदादी आहेत. आज अनेक मूल्यांच्या बाबतीत वैद्यारिक गोष्ट आहे. शैक्षणिक दूड्ठीने विद्यार्थ्यांच्या संदर्भात विचार करता मूल्यांची अर्थनिश्चिती व उद्याप्ती स्पष्ट करण्याची नितांत आवश्यकता आहे. प्रत्येक मूल्यांचा संबोध आणि त्यासून अपेक्षित वर्तन परिवर्तन यातीली निर्णय घेण्याची तातडीची गरज आहे. मूल्यांचे स्वत्त्व निश्चित करणे हे तर अतिशय महत्त्वाचे आहे पण त्याहीपेक्षा अधिक गहत्त्वाचे आहे, ही मूल्ये संक्रमित कडी करावीत, हे मूल्यांचे तंत्रार विद्यार्थ्यांवर कों करावेत हा एक यक्ष प्रश्न आहे. याताळी योग्य तो अभ्यासाङ्गम निडठेने शिक्षिला जावा व मूल्यशिक्षण हे अभ्यासात्मकाचाय एक आग बनून विद्यार्थ्यांकडे जावे. मूल्यशिक्षण इतर विषयातारखे तुलते शिक्षवृन यालणार नाही तर त्याला आधरणाची जोड दयादी वाढेल. नाहीतर मूल्यशिक्षण हा विषय देखील इतर पर्यायी विषयाप्रमाणे फारवी झोडन बासेल.

शाब्देच विविध शागातून, विकिध स्तरातून, विविध धर्मीय, विविध भाष्य विद्यार्थी शिक्षण घेत आसतात, आणा विद्यार्थ्यांना शिक्षिताना कोणत्या गोष्टींना प्राधान्य क्षिते पाढिजे, शिक्षांचे आधरण कसे आसावे,

३. म.वा. दुँड्ले. "शैक्षणिक तत्त्वज्ञान व शैक्षणिक तमाजगाळा", विद्या प्रकाशन, पुणे, प्रथम आवृत्ती, १९६६, पृष्ठ ४३८

शिक्षक, विद्यार्थी, पालक याच्या जबाबदा-या काय ? याची जाणिव होणे गरजेही आहे. तलेच मूल्ये जर स्वानुभवातून स्ववाच्यघी असतील तर त्याचे शिक्षण को द्यायचे ? शालमनावर सर्वांगीक रीस्कार होतात ते घरातव, मग शाळेत मूल्यशिक्षणावर किंतपत भर देता घेईल ? त्याचा फारसा उपयोग होईल का ? शासनाने प्रत्येक शाळेत भौदी मूल्यशिक्षण तक्राचे केले तरी शाळा कालेजच्या बाहेरच्या जगतात ती मूल्ये पायदबी तुडविली जाताना पाहिल्यावर त्या मूल्यशिक्षणाता काय मोळ उरणार ? शाळा कालेज बाहेरच्या समाजात अंगीकारलेली मूल्ये पायदबी तुडविली जाताहेत म्हणून ती तसीच तुडवू द्यावधी की ती जपण्याचा प्रयत्न करावयाचा झाणि म्हणूनही याबाबत शिक्षणाचा या विषयाकडे पाहण्याचा झुटटीकोन जाई आहे याचा अभ्यास होणे जरुरीचे आहे. याकरता सांगोष्ठीने सहर तमस्या तीलोखलाकरता निवडणी आहे.

महाराष्ट्रात प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधून मूल्यशिक्षणाची पहिली तातिका "मूल्यशिक्षण" या विषयाकरता तलाईदी केली आहे. शिक्षणाच्या माध्यमातून शुभावृत्ती झाणि शुभावनाची परिपोष घावा. विद्यार्थ्यांचि घरीन चारित्र्य आणि चिकित्थ क्षमता याचा दिनात घावा म्हणून राष्ट्रगती, भ्रम प्रमाणिती, ली-पुलज समाजात, सर्वर्धमानितून, तौरेन्यशीलता, वक्तव्याचीपणा, नीटेनेटकेवणा ही दहा मूल्ये नियांरित केली आहेत. मूल्यशिक्षण पाठातून शुविचार, दिनविरेळ, बातमी धारण, समुद्दगीत, संस्कारशया, हत्तालिखिते तथार करणे, थोर नेत्यांची जर्दी, ऐतिहासिक घटना व त्याचे महत्त्व, परिमर स्वच्छता, कैव्यसंगीपर गीत इत्यादी ऊनेक उपक्रमातून अभ्यासपूर्वक या मूल्यांचा पाठ्यपुस्तका करावयाचा आहे. याकरता वेळाप्रकाशील पहिली तातिका मूल्यशिक्षण या विषयाकरता शासनाने संबोधी केली आहे.

परंतु प्रवन असा आहे की मूल्यशिक्षण हा स्वतंत्र विषय होऊ शकतो काय ? मूल्यशिक्षण स्वतंत्रपणे देता घेते काय ? त्यासाठी स्वतंत्र तातिकेची जरुरी आहे का ?

या तात्त्वाचे अध्यापन कोणी व कसे करणार याचे नियोजन कसे करायचे,
परीक्षा कशी घेणार, कोणी मूल्य विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित झाले व जिती
प्रमाणात हे कसे ठरविणार या करता कोणी निष्क्रियावरावयाचे, मूल्यशिक्षण
दिग्याचे ठरवले त्या अंतर्गत काय शिक्षावयाचे ? मूल्य म्हणजे काय ? त्यात
कोणतो सद्गुण येतात ? दैनंदिन अध्यापनात मूल्य शिक्षण येतेच की,
की आणखीन काही नवे उपक्रम प्रकल्प राखविले जाणार इत्यादी अनेक प्रश्न
आज निर्माण झाले आहेत व या प्रश्नांची निगडित साधन-बाध्यक चर्चा देखिल
ऐकु येत आहे. या व्यतिरिक्त मूल्यशिक्षणावर वादसंबाद, परिचर्चा, तज्ज्ञांची
मते अधून-मधून होत असतात. वर्तमानपत्रे, शैक्षणिक मासिक वगैरेमधून देखिल
मूल्यशिक्षणावर उलट-मुलट चर्चा वादावयात मिळते. काही तज्ज्ञ, पालक,
शिक्षक यांच्या मते मूल्यशिक्षणाकरता शासनाने स्वतंत्र तासिकेची केलेली संकती
आणि कार्यवाही दी योग्य नसून अशा प्रकारे मूल्यशिक्षण देऊन विद्यार्थ्यांवर
संस्कार होत नसतात तर काहीच्या मते मूल्यशिक्षण हा विषय सकलीचा
केल्यामुळे विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार होतील इत्यादी चर्चा ऐकावयात
मिळते. तसेच मूल्यशिक्षणात शिक्षकाची नेमकी भूमिका काय आहे,
शिक्षकांचा या विषयाकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा आहे, याबाबत
त्यांची मते काय आहेत याचा अभ्यास करण्याकरता संशोधिकेने सदर संशोधन
समस्येची निवड केली आहे.

१.२ समस्याकथन

"दुर्बापूर तालुक्यातील माध्यमिक शिक्षकांचा मूल्यशिक्षणाकडे
पाहण्याच्या दृष्टीकोनाचा अभ्यास."*

१.३ तीर्त्थार्थाची उद्दिष्टे

- १] तुळजापूर तालुक्यातील माध्यमिक शिक्षकांचा नवीन अभ्यासक्रमातील मूल्यशिक्षणाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनाचा अभ्यास करणे.
- २] पुस्तक शिक्षक आणि स्त्री शिक्षिका पर्याय नवीन अभ्यासक्रमातील मूल्यशिक्षणाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनाचा तुलनात्मक अभ्यास करणे.
- ३] जास्त अध्यापन अनुभव असणा-या [पाच वर्षपिक्षा जास्त अध्यापन अनुभव असणारे शिक्षक] शिक्षकांचा आणि कमी अध्यापन अनुभव असणा-या [पाच वर्षपिक्षा कमी अध्यापन अनुभव असणारे शिक्षक] नवीन अभ्यासक्रमातील मूल्यशिक्षणाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनाचा तुलनात्मक अभ्यास करणे.
- ४] विविध धर्मीय शिक्षकांचा नवीन अभ्यासक्रमातील मूल्यशिक्षणाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनाचा तुलनात्मक अभ्यास करणे.
- ५] मार्गात्वर्गीय व अमार्गात्वर्गीय शिक्षकांचा नवीन अभ्यासक्रमातील मूल्यशिक्षणाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनाचा तुलनात्मक अभ्यास करणे.

१.४ तीर्त्थार्थन अभ्यासाची गरज

महाराष्ट्र द्वी प्रशिक्षणाची प्रयोगक्षाळा आहे. महाराष्ट्र म्हणै शैक्षणिकदृष्ट्या प्रयत असलेले राज्य म्हणजेच डानदीप, बीबनदीप. मूल्यशिक्षणाचा प्रयोग भालेय अभ्यासक्रमातून प्रथमतः आपल्या राज्यामध्ये केला जात आहे. शिक्षणातून घारित्यवान विद्यार्थी घडणे आवश्यक आहे. त्याताळी प्राथमिक स्तरापासूनच मूल्यशिक्षण देणे गरजेचे आहे. कारण ही काळाची, लाजाची

गरज आहे. कारण शांतिय जीवनात झालेले संस्कार हे चिरंतन असतात. शिक्षणाचे अंतिम उद्दिष्ट "राष्ट्रीय विकास" हे आहे. राष्ट्रीय विकासास हातभार लावणे आपले परम कर्तव्य आहे. त्यासाठी बालवयापासूनच उत्तम संस्कार घडणे, रुचणे, अंगी वाणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाने १९९६-९७ या ईश्वरिणी विषयापासून मूल्यशिक्षण हा विषय माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक तत्त्वाबद संकलया करून त्याची जबाबदारी शिक्षकांवर सोपविळी आहे. ते शासनपुरत्फूत धोरण असल्यामुळे शिक्षकांची इच्छा असो या नसो ते राष्ट्रविषयाकरता राखले पाहिजे. "आज शिक्षण व्यवस्थेतून शावी पिढीला भानवतावादी बनविषयासाठी मूल्यशिक्षण देण्याची अभ्यासक्रमातून घोलना करावी लागत आहे. त्यामुळे खरोखर असे वाटून जाते की या आधी दिल्या जाणाऱ्या शिक्षणात निविचितव विद्यार्थी घडविण्यामध्ये काढीतरी कागतरता अहिंय हे मान्य करावे लागते. आजपर्यंत कोणत्याही शिक्षकाने औपचारिक किंवा अनौपचारिक शिक्षणातून सुनाना मूल्य नसलेले शिक्षण किंवा विकल्पारै शिक्षण देण्याचा प्रयत्न केल्याचे ऐक्षित नाही मग आताच मूल्यशिक्षणाची आणि तेढी औपचारिक शिक्षण पद्धतीमुळे अभ्यासक्रमाच्चारे देण्याची जरूरी वाटू लागणे काय कर्तव्यते । निविचित पुन्हा एकदा शिक्षणाचा मूलभूत विचार घरण्याची जरूरी या सवामिधून द्यवनीत होत आहे."^४

जीवनासाठी मूल्यांकिटीत शिक्षण असेहे पाहिजे याबाबत कोणाखिडी हुमत नाही. याजरता शासनाने मूल्यशिक्षण हा विषय संकलया केला आहे आणि मूल्यशिक्षण हा विषय केवळ इतर विषयातारखा नुसता शिक्षण चालणार नाही तर त्याचा आवरणार्थी जोड द्यावी लागेल. मूल्यशिक्षण

४. भैरवद्व भृकुर पेठ. "भारतीय शिक्षण" [संग्रह १९९९], मुंबई : भारतीय शिक्षण मंडळ, मुंबई, पृष्ठ ८४५ १३.

यशस्वी करण्याकरता शांखेची पहिली तात्पुर्णा बापरण्यात येत आहे. यात अनेक उपकूम परिपाठाच्या मार्ग्यमात्रून घेतले जात आहेत. आज शासनाने जे उपकूम मूल्यशिक्षणाच्या परिपाठाळितात नेहून दिलेले आहेत असे उपकूम अनेक शाब्द पूर्वीही राखित होत्याच, अनेक प्रकल्प शांखेतून यशस्वीपणे वार पाढले जात होते मग आताच ते मूल्यशिक्षणाच्या विषयात सकितवे करून नेमके काय निछकर्द मिळवावियाचे याबाबत नेमके उत्तर नाही. मूल्यशिक्षण हा विषय सकितवा करून विद्यार्थ्यांमध्ये नेमकी किती मूळे सज्जी गेली हे येणारा काळ्य ठरविणार आहे.

परंतु प्रश्न आसा आहे की, या सकितवा क्लेश्या विषयात शिक्षकाची नेमकी भुमिका कोणती? व्यवस्थीचा सर्वांगीण विकास करणे हेच जर शिक्षणाचे निरंतर ध्येय राहिले आहे तर आजच्या विद्यार्थ्यांचा स्वयं अथवा सर्वांगीण विकास होण्यात का अडथळे यावेत अशा अनेक प्रश्नांमुळे शिक्षणाविषयीच मुर्नविषयार करण्यात ओघानेच प्रवृत्त होते. अशा त्वारीत मूल्यांची पर्यायाने स्वर्गत्वव्याची जागिर करून देण्याताती प्रामुख्याने शिक्षण प्रधारी मार्ग्यम आहे. म्हणून समग्र शिक्षणात अग्रक्रमाने आज घारिश्यवान विद्यार्थी छावेत अशी शिक्षण व्यवस्था तर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट ठरविताना डोक्यातमोर ठेवणे अगत्याचे झाले आहे.

जीवनाताठी मूल्याधिकित शिक्षण ग्रसलेच पाढिजे याबाबत कोणाचेही द्वित नाही. लोकतंत्राचा वाद, प्रसारमार्ग्यमीची रेलचेल, नवव्यवीन शोध, बैकारी, व्यतीने हित्यादी अनेक कारणामुळे जाजवा विद्यार्थी स्वतःला हरवून गेला आहे. म्हणूनच मूल्याधिकित घारिश्यवान दोणे असर्थात गरजेहो आहे. याकरता मूल्यशिक्षणाची व्यवस्था अभ्यासाच्युमावदारा अंगीकृत करण्यात आली आहे. त्याताठी देऊपक्रान्तुसार तरहुद करण्यात आली आहे. त्यातून खरोखरच

मूळ्ये विद्यार्थींच्या प्रनावर छत्रिणे कितपत्र प्रमाणात घडले ते पुढे नागरिक शाल्यावर घेणारा काळ दाखविणार आहे. काळण विद्यार्थीं जितका वेळ शालेय वातावरणात शालवितात त्याच्या वार ते पाचपट वेळ ते पारी, समाजात, वादस्तात, राहतात. तेथे त्याला जे पाहाऱ्यात, अनुभायला मिळते ते अधिक महत्त्वाचे असते. आजवा विद्यार्थीं शालेयिण्यात मूळ्यांच्या संदर्भात तो समाजाकडून बन्याय गोष्टी शिकत असतो. शाला, अमाज यांनी एकत्र येऊन आजवा विद्यार्थीं इच्छें उद्याचा नागरिक मूळ्याधिकृतीत छाविष्यासाठी भरकरा प्रयत्नीची आवश्यकता आहे. याचरता शिकायींया पा तव्हिंद्ये पूर्णत्वाने सहभाग असला पाहिजे व तोव आजव्या शिक्षणव्यवस्थेचा मूलगृह विचार घेणा-या अविष्यलालाताठी ठरणार आहे. याकरता शिक्काने होलारात्मक, सकारात्मक व उत्तर्फूर्तिशाची शुभिका दणवकास हवी, विविध विज्ञ प्राप्त्यमात्रून मूळ्यसंकार करण्यासाठी शिक्कानी जाणिवपूर्वक त्वांत्र विचार करण्याची आवश्यकता आहे. नवे ज्ञान, विज्ञा व दूष्टीडी हवी. शिक्कानी आपल्या ज्ञानाचा, गाहितीचा उपयोग मूळ्यशिक्षणाच्या संस्काराताठी करावयाचा आहे. शिक्कानी विविध उपक्रम हाती घेले याचिजेत. शिक्कानी उपक्रमाचे तामर्थ्य जोव्हून त्याचा उपयोग कीशायाने करून ईशाणिक कृतीच्यावद्दारे नेतिळ मूळ्याचे हंस्कार केले पाचिजेत. शिक्काचे वर्तन मूळ्याधिकृतीव व विद्यार्थ्यांचा आर्का व अनुकरणीय उदायला हवे. कारण उपक्रमशील शिक्का हाच मूळ्ये विद्यार्थ्यांपर्यंता पोडोवविष्याचा सक्षम "पूल" बनू शक्ल. स्वागृह्य मूळ्यशिक्षणात शिक्काची शुभिका अस्तित्वास महत्त्वाची आहे. याकरता मूळ्यशिक्षण या विष्यावडे पाढण्याचा शिक्कांचा दूष्टीकोन कसा आहे याबाबत उम्यास होणे गरजेते आहे. स्वागृह्य अंगोधिकैने गदर समर्थेची निषड केलेली आहे.

२.५ तीरोधन अध्यात्माचे महत्त्व

तीरोधनाची सदर समस्या ही नवीन अभ्यासक्रमातील मूल्यशिक्षण पा विषयाशी निगडीत असल्यासुळे पा तीरोधनाचा कायदा हा पुढील व्यक्तीना होईल अशी आशा आहे पाठते.

१] सदर तीरोधनाचा कायदा प्राथ्यग्रिह, उच्चमाध्यमिक शाळेच्या मुख्याध्यायकांना शाळेमध्ये मूल्यशिक्षणाचे उपक्रम राष्ट्रविषयाकरता होईल, तसेच आपल्या शाळेतील शिक्षकांचा मूल्य शिक्षणाकडे पाहण्याचा हुढटीकोन कसा आहे हे पाहण्याकरता होईल.

२] सदर तीरोधनाचा उपयोग हा शिक्षण अधिकारी, शिक्षणवित्तार अधिकारी, शिक्षण विषयक धोरण, राष्ट्रविषया-या अधिका-यांना, ऐप्रपुखाना, मूल्यशिक्षणासंबंधीचे उपक्रम, परिपाठ इत्यादी बाबतची तपासणी करण्याकरता, शिक्षकांचा मूल्यशिक्षणाकडे पाहण्याचा हुढटीकोन कसा आहे हे तपासण्याकरता होईल.

३] सदर तीरोधनाचा उपयोग विविध विषय शिक्षणाचा शिक्षणाना त्याच्या विषयामध्यून कोणकोणती मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये सज्जवित्ता घेतील, तसेच मूल्यशिक्षणाचे उपक्रम, त्याचे नियोजन इत्यादी करता होईल.

४] सदर तीरोधनाचा उपयोग प्राथग्रिह, शाळेतील शिक्षक आणि प्राथमिक शाळेचे मुख्याध्यायापक यांना मूल्यशिक्षणासंबंधीचे शिक्षकांचा हुढटीकोन पाहण्याकरता होईल तसेच प्रूल्यशिक्षणाच्या उपक्रमाची कार्यवाही, नियोजन करण्याकरता होईल.

५] सदर तीरोधनाचा उपयोग शिक्षण विषयक धोरण राष्ट्रविषया-या अधिका-यांना मूल्यशिक्षण विषयाची कार्यवाही, उपक्रम, त्याचे नियोजन,

मूल्यशिक्षणाचे मूल्यमापन याऊता होईल तरीच विविध शाळेतील शिक्षकांचा मूल्यशिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा आहे हे पाहण्याकरता होईल.

६] सदर संगोष्ठनाचा उपयोग एवा विद्यार्थ्यांच्या पालकांना होईल पालकांना कौणत्या शाळेतील शिक्षकांचा मूल्यशिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन अद्भुत वै समजात्यास अभ्यासात आव्याळा शाळेत प्रवेश घेण्याकरता उपयोग होईल.

७] सदर संगोष्ठनाचा उपयोग पाठ्यपुस्तकानिर्मिती भैडळाला आणि अभ्यासक्रम संगोष्ठन भैडळाला मूल्यशिक्षणाच्या विष्यातुसार अनुरूप अशी पाठ्यपुस्तके आणि अभ्यासक्रम तयार करण्याफरता होईल अशी आशा बाटो.

१.६ समस्येतील महत्त्वाच्या शब्दांच्या कायदात्मक व्याख्या

१) मार्ग्यांगिक शाळा

तुळजापूर तालुक्यातील यराठी मार्ग्यमाच्या ज्या शाळांमध्ये "मार्ग्यांगिक शिक्षा" दिले जाते अशा शाळा. या संगोष्ठन अभ्यासात इयत्ता पायवी ते द्वावी पर्यंतचे तर्फ असणा-या शाळांना मार्ग्यांगिक शाळा तंबोर्यांने आहे.

२) मार्ग्यांगिक शिक्षा

तुळजापूर तालुक्यातील इयत्ता पायवी ते द्वावी पर्यंतचे धर्मांना शिक्षाविणा-या सर्व विषयांचे विकास.

३) यास्त अध्यापन अनुभव अतणारे शिक्षक

ज्या शिक्षकांचा अध्यापनाचा अनुभव पाच वर्षपिक्का जास्त आहे असे शिक्षक.

४] कमी अध्यापन अनुभव ग्रन्थारे शिक्षक

ज्या गिळार्हा अध्यापनाचा अनुभव पाचवष्टीपिका कमी आहे आणि शिक्षक.

५] नवीन अध्यात्मकम

शिक्षण व लेखायोजन विभागाच्या शासन निर्णय क्रमांक पीटीसी/१००७/[३५५/८८] मा. शि.-५ दिनांक ५ मे १९८९ अन्वये घेऊ.

६] मूल्यशिक्षण

नवीन अध्यात्मकमात ऐक्षणिक वर्ष १९९७ पासून अंतर्गत केला तपकतीचा निष्ठा.

२.७ परिकल्पना

"तर्दताभान्य अनुभव, निरिधण, ज्ञान व तकदिया आधारे तंत्रोधन समस्येतेक्षणी केलेले व सिद्ध न झालेले विधानात्मक उत्तर स्वरूपे परिकल्पना. याची तत्यातत्यता तंत्रोधन प्रक्रियेनंतर ठरविली जाते. या विधानाने तंत्रोधन प्रक्रियेना एक निश्चित दिशा दिली. धारण्ये दोन किंवा ग्रंथिक चलाया परस्परांशी ग्रन्थारा संबंध, अनुभव, निरिधण, ज्ञान व तकदिया आधारे वांचिला जातो.

शुन्य परिकल्पना - शुन्य परिकल्पनेत घडांवधील भौत अभिवात नाडी अध्या शुन्य आहे असे वृद्धीत घरले जाते. परिकल्पनेवा हा एक प्रकार असत्याने हे दी विधान अनुभव, निरिधण, ज्ञान व तकदिया आधारे लेलेले व तत्यातत्यता पडताळून पाहण्यापूर्वी विधान असते." ५

५. डॉ. वि. टा. भंताडे. "ऐक्षणिक तंत्रोधन पद्धती". नूतन प्रकाशन, तदारित घेठ, मुंजे, प्रथम आवृत्ती १९८९, पृष्ठ १०८.

तदर संशोधनात तंशोधकाने मूल्य परिकल्पना मांडल्या आवेद
त्वा हुढीलप्रमाणे -

- १] तुळजापूर तात्रुक्यातील मार्ग्यामिक शावेतील स्त्री शिक्षिका आणि
मुस्त्य शिक्षक यांचा नवीन अभ्यासक्रमातील मूल्यशिक्षणाकडे
पाहण्याच्या हुळटीकोनामधे फरक उसत नाही.
- २] तुळजापूर तात्रुक्यातील मार्ग्यामिक शावेतील अमागातवर्गाच्या व
मागातवर्गाच्या शिक्षकांचा नवीन अभ्यासक्रमातील मूल्यशिक्षणाकडे
पाहण्याच्या हुळटीकोनामधे फरक उसत नाही.
- ३] तुळजापूर तात्रुक्यातील मार्ग्यामिक शावेतील हिंदू धर्माच्या शिक्षक
आणि विग्रह हिंदू धर्माच्या शिक्षक यांचा नवीन अभ्यासक्रमातील
मूल्यशिक्षणाकडे पाहण्याच्या हुळटीकोनामधे फरक उसत नाही.
- ४] तुळजापूर तात्रुक्यातील मार्ग्यामिक शावेतील कमी अध्यापन अनुभव
असणारे शिक्षक यांचा नवीन अभ्यासक्रमातील मूल्यशिक्षणाकडे
पाहण्याच्या हुळटीकोन आणि जालत अध्यापन अनुभव असणारे शिक्षक
यांचा नवीन अभ्यासक्रमातील मूल्यशिक्षणाकडे पाहण्याच्या
हुळटीकोनात फरक उसत नाही.

१०.८ संशोधनाची घ्यापती

- १] तदर संशोधनात संशोधकेने केवळ तुळजापूर शहरातीलव नव्हे तर
तुळजापूर तात्रुक्यातील शिक्षकांच्या हुळटीकोनाचा अभ्यास
केला जाई.

- २] सदर तंशोधनात उत्थानावाद जिल्हापूर तालुक्यातील इयत्ता पालवी ते दहावी पर्यंतपे कर्ण असणा-या अनुदानित आणि विनाअनुदानित मराठी माध्यमांच्या शाळेतील शिक्षकांचा अभ्यास करण्यात आला आहे.
- ३] सदर तंशोधनात केवळ पुस्तक शिक्षकांचा नव्हे तर त्री शिक्षकांचाही विधार करण्यात आला आहे आणि त्याच्या हृष्टीलोनाचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला आहे.
- ४] सदर तंशोधनात केवळ हिन्दूधर्मीय शिक्षकांचा समावेश न करता इतर धर्मीय शिक्षकांचा देखील समावेश केलेला आहे आणि त्यांचा तुलनात्मक अभ्यास केला आहे.
- ५] सदर तंशोधनात कला जिल्हा परिषद माध्यमिक शाळांचाय समावेश न करता नारपरिषद शाळा, छाजगी शाळा, डेंड कैन्ट्रिय शाळा तसेच नवोदय विद्यालय आणि तेनिक शाळेया देखील समावेश केलेला आहे.
- ६] सदर तंशोधनात अमाग्रातवर्गीय आणि मागासवर्गीय शिक्षकांचा समावेश केलेला आहे आणि त्यांचा तुलनात्मक अभ्यास केलेला आहे.
- ७] सदर तंशोधनात मराठी माध्यमाच्या माध्यमिक शाळांत शिळ्विणा-या तर्व विध्याच्या शिक्षकांचा समावेश केलेला असून यात शिळ्वा शिक्षक, संगीत शिक्षक, चित्रशाळा शिक्षक, कार्यानुभव शिक्षक इत्यादींया देखील समावेश केलेला आहे.
- ८] सदर तंशोधनात केवळ जास्त अध्यापन अनुभव असणा-या शिक्षकांचा समावेश केलेला नसून कमी अध्यापन अनुभव असणा-या शिक्षकांचा देखील समावेश केलेला आहे आणि त्यांचा तुलनात्मक अभ्यास केलेला आहे.

२.९ तीर्थोद्धनाच्या मर्यादा

- १) सदर तीर्थोद्धनात मराठी मार्गयमीच्या मार्गयमिळ शाब्दीच्यतिरिक्त इतर मार्गयमीच्या मार्गयमिळ शाब्दीचा विचार केला नाही.
- २) सदर तीर्थोद्धनात विद्यार्थ्यांचा तमावेश केला नाही.
- ३) सदर तीर्थोद्धनात तीर्थोद्धिक्षेन विद्यार्थ्यांच्या पालकांचा तपावेश केला नाही.
- ४) सदर तीर्थोद्धनात मार्गयमिळ शाळेच्या मुख्यांच्यापकांचा मुख्यांच्यापक म्हणून विचार केला नहून विस्तृत म्हणून विचार केला आहे.
- ५) सदर तीर्थोद्धनात मार्गयमिळ शिक्षकांचा नवीन अभ्यासक्रमातील मूल्यांशिक्षालडे पालण्याच्या हूऱटीणोनाचा अभ्यास केला आहे परंतु त्यांचा तसा हूऱटीकोन का आहे याची कारणामीमात्रा फेली नाही.
- ६) सदर तीर्थोद्धनात ऐद्विध उच्च शिक्षण मंडळांच्यून घालविल्या जाणार्था शाब्दीचा विचार केला नाही.